



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-अ

वर्ष १०, अंक ४]

सोमवार, जानेवारी ८, २०२४/पौष १८, शके १९४५

[पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ जानेवारी २०२४.

अधिसूचना

मोटर वाहन अधिनियम, १९८८.

क्रमांक एमसीटी-११२३/प्र.क्र.१८२/परिवहन-५.-ज्याअर्थी, मोटर वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) याच्या कलम १६५, उप-कलम (१) व (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मोटर वाहनांच्या वापरामुळे झालेल्या व्यक्तीचा मृत्यु किंवा त्यांना झालेली शारीरिक इजा किंवा त्यामुळे झालेल्या तिसऱ्या पक्षाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा दोन्हीही यांचा अंतर्भाव असणाऱ्या अपघाताच्या संबंधातील नुकसान भरपाईसाठीच्या दाव्यावर अभिनिर्णय करण्याच्या प्रयोजनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रासाठी एकूण आठ, नागपूर येथे एकूण चार, पुणे व ठाणे येथे प्रत्येकी एक अशी एकूण १४ मोटर अपघात दावा न्यायाधिकरणे गठीत करण्यात आली आहेत.

त्याअर्थी, आता, मोटर वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) च्या कलम १६५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमान्वये महाराष्ट्र शासन याद्वारे श्री. रविंद्र पद्माकरराव देशपांडे, निवृत्त न्यायिक अधिकारी यांची मोटर अपघात दावा न्यायाधिकरण, ठाणे येथे 'अति. सह जिल्हा न्यायाधीश तथा अति. सत्र न्यायाधीश' या पदावर त्यांनी पदभार स्विकारल्यापासून एक वर्षापर्यंत किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत नियुक्ती करित आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. मो. होळकर,  
शासनाचे सहसचिव.

(१)

**HOME DEPARTMENT**

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 4th January 2024.

**NOTIFICATION**

MOTOR VEHICLE ACT, 1988.

No. MCT-1123/C.R.182/Transport-5.— Whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988), the Government of Maharashtra has constituted 8 Motor Accident Claims Tribunals for the area comprised within the limits of the Municipal Corporation of Brihan Mumbai, 4 Motor Accident Claims Tribunals for Nagpur and 1 Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each total number of 14 Motor Accident Claims Tribunals for the purpose of adjudicating upon claims for compensation in respect of accidents involving the death of or bodily injury to, persons arising out of the use of motor vehicles, or damages to any property of a third party or both so arising out of such accidents.

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby appoints Shri. Ravindra Padmakarrao Deshpande, (Retired Judicial Officer) as Extra Joint District Judge and Additional Sessions Judge at Motor Accident Claims Tribunal, Thane for the period of one year from the date on which he assumes charge of his post or until further orders of Government, whichever is earlier.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. HOLKAR,  
Joint Secretary to Government.